

प्रकरण चौथ्ये

वारणा बङ्गार सेवेबदल सभासदांची मते ----

- १) वारणा बङ्गारचे एकूण ग्राहक कर्ग
- २) वारणा बङ्गारचे व्यवस्थापन आणि रचना
- ३) वारणा बङ्गारचे हिशोब ठेवण्याच्या पद्धती
- ४) वारणा बङ्गारचे विकिध विमाग
- ५) वारणा बङ्गारचा सभासदकर्ग व कर्मचारी संकलत
- ६) निर्णयित प्रश्नालीव्हारे निवड केलेल्या सभासदांकडून
अजमलेली मते.



४:१ वारणा बझारचा म्हूण ग्राहकर्ग --

उत्तम मार्गदर्शन, नेटक व्यवस्थापन, संस्थेसाठी आत्मीयतेन झाटणारे कर्मचारी लाभले की कोणतीही संस्था नावारपाला येते. या तिन्हीच्या सुंदर मिळाफार्वून नाव्लोकिक मिळक्लिली संस्था म्हणून वारणा उद्योग समूहाच्या 'वारणा बझार' चा उल्लेख करावा लागेल.

स्वर्णसेवा तत्वावर ग्रामीण भागात सुरु असलेल हे देशातल पहिल ग्राहक भांडार त्याच्या यशस्वीतेमुळे आज ते हतराना मार्गदर्शकि ठरले आहे. सर्वसामान्य नागरिकांना व विशेषतः समाजातील दुर्बल घटकाला जीवनोपयोगी वस्तूंचा पुरवठा, पुरेशा प्रमाणात व योग्य किंमतीत न्हावा यादृष्टीने वारणा बझार 'प्रयत्न करीत आहे.

बाजारपेठेतील दरापेदारा येथील वस्तू स्वस्त असतात असा येथील सर्वच अधिकारी, पदाधिकारी, पदाधिकार्यांचा दावा आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती हतरक्कपेदारा हथ पाच टक्के कमी आहेत तर हतर वस्तूंच्या किंमती सुमारे वीस टक्के कमी आहेत. व्यवस्थापन सर्व भाग्य यावस्तू बाजारपेठेपेदारा स्वस्त दरात विण्यो कसे परवल्ले ? याची कारणभिंसासा सांगताना श्री. नार्हिक व महाजन म्हणाले 'आम्ही सत्तर टक्के माल उत्पादकाकडून खरेदी करतो, त्यामुळे मध्ये दलाली देण्याचा प्रश्न उद्भवत नाही, मालही चांगला व स्वस्त मिळतो. शिवाय ग्रामीण भागात असत्यामुळे जवात हतर कर नाहीत. पालिका कर नाहीत. त्यामुळे पुणे, मुंबई, कोल्हापूर पेदारा हथ माल स्वस्त मिळतो. आश्रम्य म्हणजे कोल्हापूराहून लोक हथ येतात व माल खरेदी करतात, यामध्ये अबास्तव काही नाही. डिपार्टमेन्ट स्टोअर व सर्व शास्त्रांच्या किंकीचे आकडे पाहिले तर त्याची सत्यता पढू लागते. वारणानगरची रोजची किंकी दीड लाखाच्यावर आहे. वडगांवची किंकी ३५ हजाराहून अधिक आहे तर हतर होट्या शास्त्रांची रोजची किंकी सरासरी पाच ते आठ हजार रुपये आहे. आज लेख्यातत्या कोणत्याही त्यापाच्याची किंकी एवढी होत नाही. एकदा प्रतिसाद मिळत आहे.

स्कृच्छ निवळलेल्या ऐलस्टिक पिशावीत मरुन क्जन, किंमत लिहिलेल्या वस्तू, त्यांच्या दर्जीतील सातत्य यामुळे हे यशा मिळत आहे. भांडाराची वाणिक उलाढाल साडेसात कोटी रुपयाहून अधिक आहे. याबरुन संस्थेने ग्राहकांचा किती विश्वास मिळवला आहे हे स्पष्ट होते.

ग्राहकांना पुरेसा, केळेवर व रास्त किंमतीस जीवनोफारोगी वस्तूंचा पुरदृढा सहकारी दोत्रातील केंगवेगव्या यंत्रणोव्दारे कार्यदाम होण्यासाठी ग्राहक खरेदी किंवा, औद्योगिक व इतर सहकारी संस्थामध्ये परस्पर संबंध जोड्यावून उत्पादकाकडून माल खरेदी केला जातो. ग्राहकांच्या छितसंबंधाची जपवणूक करणे हे या संस्थेने आद्य कर्तव्य मानते आहे. परिणामी ग्राहकांचा सहभाग मोठ्या प्रमाणात आहे.

सहकार न्यूवस्थापन खर्च जास्त होतो अशी सार्वत्रिक तक्रार आहे. पण हथ तस चित्र नाही. स्वद्धा मोठा कामाचा भाग १८९ कर्मचारी संभाव्यात. संस्थेचा आर्थिक कारभार, मालाची खरेदी, त्याची मागणी तुसार किंवा ही काम घोख होण्यासाठी प्रामाणिक नोकर ही मोठी गरजेची गोष्ट आहे, हे लदात घेऊन संस्थेन गरजू, अपेक्षा तसेच हमानी नोकर मंडळी कटादान घेतली आहेत. संस्थे तरों समासदांना लाभांशा न देता वस्तूंच्या खरेदीत सक्लत दिली जाते. दिवाबी, पाढवा व सभासद कुपन योजनेव्दारे साधारणात: २५ टक्के सक्लत त्याना मिळते. कर्मचा-यांसाठी बोन्स बरोबर ऐन्सान योजनाही राबविली आहे. अशा सहकारी भांडाराची खरेदी ही महत्वाची बाब असते. बाहेर व्यापारी खरेदीदाराला घोहात पाहून आपला स्वार्थ साधीत असतात पण हथ सारेच व्यवहार नेहीन चालतात असे परचेस मैनेजर महाजन यांनी आवृद्धी संगितले. तसेच सेल्स मैनेजर सौ. पोतनीस म्हणाल्या, गेल्या आठ-दहा वर्षांत या परिसरातील लोक असे तयार झाले आहेत की, कोणत्या वस्तू संपत्या कोण वर्षाचारी दलल घेत नाहीत, या तक्रारी ते नेमक्या माणसावडे करतात. त्यातून आपणास युधारणा तरता येते.

सर्वात महत्वाची गोष्ट म्हणाजे हथला आर्थिक न्यूवहार, त्याच्या नोंदी, रोजवी किंवा, त्यांचा भरणा करण त्याला सर्वच चेकअप असण या साच्या बाबी विलदाण तंत्रशुद्ध य बारकाहीन अभ्यास करान राबविल्या जातात. कुठ काढीचाहो

गोंधळ नरता येऊन न्ये, तशी संधिच अमू न्ये अशी सारी व्यवस्था आहे. सहकारात अपलादानच पाहात्यास मिळणारी शिस्त इथ पाहात्यास मिळते. श्री.नाईक व तात्यासाहेब कोरे यांची यावर दररोज नजर असते.

वारणा बझारच सर्वात वेळेपण काय असेल तर ही संस्था गेली दहा वर्ष खेड्यातील ग्राहक जागृत करण्याच काम करीत आहे. 'वारणा बझार' च्या कार्यदोन्नात ५९ लेटी येतात. या खेड्यातील ग्राहकांना अधिक चौंदंखळ, प्रामाणिक व व्यवहारी बनवण्याच कार्य सुरु आहे. खादा फेटेवाला अडाणाची गृहस्त, डोक्यावर पदर घेतलेली अडाणी स्त्री वा खादा चिमुरडा मुलगा या मांडारात येतो. आत पुस्तुन पिरुन आपणास हव्या त्या वस्तू घेतो. काउंटरवर येऊन त्याच बिल करतो. इमानान सारे पैसे देतो, हा साराच अनुभव आश्चर्यचकित, अचंबित करून जातो.

यावरुन या ग्रामीण भागातील वारणा बझारचे महाराष्ट्रातील ग्राहक सहकारी संस्थामार्फत होणा-या लिंकोळ व्यापाराचे प्रमाण (कव्हरेज रिटेल ट्रेड) ५ टक्के हतके पछते तर वारणा बझारचे कव्हरेज रिटेल ट्रेडचे प्रमाण २० टक्के पर्यंत पछते. जसजशांशा शाळा याढतील नसतासे हे वारणा बझारचे कव्हरेज रिटेल ट्रेड प्रमाण वाढत जाविल. म्हणून अभिमानाने असे संगता येव्हिल की, आपल्या देशात पाच कोटीचेर विंटी करणा-या स्कूण २५३० एकदयाच ग्राहक सहकारी संस्था असून त्यामध्ये लारणा बझारने आपले प्रमावी स्थान प्रस्थापित केले आहे. यावरुन असे समजते की, गेल्या आठ वर्षातील व्हिंटीचे आकडे आणि गि-हाईकांच्याकडून मिळाणारा प्रवंड प्रतिसाद वारणा बझारच्या निर्मितीमागचे उद्दिष्ट सफाल झाले असत्याचे दर्शकितात. अशा त-हेचे सामाजिक कार्य साखर कारखाना ग्रामीण भागात हतरब्रही होत गेले तर ग्रामीण भागाची उन्नती होण्यास केळ लागणार नाही. या साचा धडपडीतून इतरांनी स्पूतीं ध्यावी अशी एक चांगली संस्था नावारुपाला आली आहे. येथून प्रेरणा घेऊन अलिबागला 'रायगड बझार' व फलटणला 'श्रीराम बझार' सुरु झाला आहे. वारणा बझारने त्यांना सर्व मार्गदिशन केले आहे.

४:२: वारणा बङ्गारचे व्यवस्थापन आणि रचना --

सभासद



संचालक मंडळ



चेअरमन



व्हा.चेअरमन



जनरल मैनेजर



अकोट्स मैनेजर

परचेस मैनेजर

सेल्स मैनेजर

।

।

सेल्स सुपरवाईझर



सेल्समन सेल्समन

सेल्समन

सेल्समन

सेल्समन

वारणा बझारच्या व्यवस्थापन रचनेमध्ये सभासद व्यवतीकून संचालक मंडळ निवडले जाते. या संचालक मंडळाकून चेअरमन निवडला जातो. चेअरमनकून व्हाईस चेअरमन निवडला जातो. चेअरमन व व्हाईस चेअरमनकून जनरल मैनेजर निवडला जातो.

जनरल मैनेजर, अकॉट मैनेजर, परचेस मैनेजर, सेल्स मैनेजर यांची निवड करतो. अकॉट मैनेजर, परचेस मैनेजर, सेल्स मैनेजर या तिन्ही मैनेजरांचा दर्जा समान असतो. वरील तिन्ही मैनेजराकर जनरल मैनेजरचा अधिकार असतो. ग्राहक पांडाराची प्रमुख जबाबदारी जनरल मैनेजरवर असते. इतर मैनेजर व चेअरमन यामधील दुवा म्हणजे जनरल मैनेजर असतो. समजा या ग्राहक पांडारामध्ये खाड्या मालाची अथवा वस्तूंची मागणी कपी अथवा जास्त असते किंवा खाड्या मालाची किंवा होत नसेल तर याबाबत कारण चेअरमनकून जनरल मैनेजरला विचारला जातो. जनरल मैनेजर हे कारण परचेस मैनेजर व सेल्स मैनेजरना विचारतो. तेव्हा परचेस मैनेजर व सेल्स मैनेजर सेल्समन्हा विचारतो. तेव्हा सेल्समन्हा विचारणा-या मालाची मागणी अथवा वस्तूंची मागणी किती आहे हे कळू शकते. ग्राहकाच्या आवडी निवडी अभिरुची संबंधी असणारी मालिकी परचेस मैनेजरला संगप्यात येते. त्यातुसार ग्राहकाच्या आवडी निवडीतुसार परचेस मैनेजर मालाची स्रेदी करान ग्राहक पांडारामध्ये त्यांचा पुरवठा रास्त मावाने नियमित व परपूर प्रभाणात केला जातो.

अकॉट मैनेजर हा देनंदिन व्यवहारामध्ये होणा-या प्रत्येक विभागाची किंवा हिसोब पूर्णपणे तपासले जातात.

ग्राहक पांडारामध्ये सेल्स उपरवार्षिकार प्रत्येक विभागामध्ये पिरत असतो. सेल्समन येणा-या प्रत्येक ग्राहकांला व्यवस्थित माल देतात कां? यावर त्याचे लदा असते. तसेच खाडा सेल्समन कामगार उशिरा कामावर आत्यास त्याची तळार जनरल मैनेजर पर्यन्त कळकली जाते. येणा-या ग्राहकांना मार्गदर्शन करणे. ?

वारणा बझार पाहाण्यासाठी येणा-या बाहेरील पाहुण्यास जनरल मैनेजर, परचेस मैनेजर, सेल्स मैनेजर आपुलानीन सारी मालिकी देतात.

अणापृकारे वारणा बझारचे व्यवस्थापन रचना समृद्ध येईल.

४:३ वारणा बङ्गारचा हिंशोब ठेवण्याची पद्धत --

नवी दिल्लीच्या कन्सल्टन्सी ऐण्ड प्रमोशन्स क्लॅबले न्यायात्रा मैनेजमेन्ट अकॉर्टिंग सिस्टम आणि परचेस पायलट सिस्टम झाले दोन्हीचाही प्रथमच वारणा बङ्गारमध्ये अवलंब करण्यात आला. नवीन हिंशोब पद्धतीमुळे व्यवस्थापनास मिळणारी माहिती (औपरेशनल हन्फर्मेशन) खरेदी व किंवित घोरण ठरविण्यास अत्यंत उपयुक्त होत आहे. तर पायलट पद्धतीने खरेदी केल्याने मालाचा साठा पर्यादित ठेवूनही जास्तीत जास्त उलाढाल मिळकिता येतो.

४:४ वारणा बङ्गारचे विविध विभाग --

वारणा बङ्गारचे एकूण दोन्हाऱ्यांचे १००० चौ.फूट अमृत निरनिराळ्या विभागाची मांडणी नवीन पद्धतीने केल्यामुळे स्टोअर्स भव्य दिसत आहे.

१) कापड विभाग --

बहुतेक कापड थेट उत्पादकान्हून खरेदी करण्यात येत असल्यामुळे आपल्याकडील कापड किंवित दर बाजारातील हत्तरांचे दरांचे तुलनेने कमी असल्यामुळे आपल्या कापड विभागाची १९८६-८७ जेलर एकूण किंवि ४२ लाखाचे दर इाली आहे. वेगवेगळ्या पेठातून वैशिष्ट्यपूर्ण साळ्या वारणा बङ्गारमध्ये ग्राहकांना उपलब्ध करान वेण्याचा सतत प्रयत्न असतो. म्हणूनच रा. २५ किंमतीच्या जनता साहीपासून रबकवी, बनहटू, कोर्हम्बूर, कलकत्ता, हचलकरंजी, सुरत साळ्याबरोबरच अद्याकृत फैशनेकल डिझाईनच्या खटाव, अरविंद, विमल वैरे नामांकित मिल्सच्या तसेच लग्न जथ्यातील सर्व प्रकारच्या साळ्यादेखील उपलब्ध केल्या आहेत. शटींग, स्लॉटिंग, तयार कपडे, साळ्या, चावरी, बेडशिट्स, टॉवेल्स, होजिअरी वैरे सर्व वेगवेगळ्या प्रकारचा माल लोकांच्या आवडीनिवडी लदात घेऊन किंवित साठी ठेवण्यात आल्या आहेत.

२) आणधे --

आणधांच्या किंविषये योग्य अशी वाढ होत असून मागातील लोकांचा जोडधंदा असलेल्या पोलट्री व जनावरासाठी लागणाऱ्या आणधांचा पुरवठा देखील या विभागाकडून केला जात आहे. सध्या आपल्याकडे साराभास्क केमिकल्स, पायऱ्यार लि., ऐलेक्ट्रिक केमिकल क्रस, बडोदा, अलारपिन मार्केटिंग प्रा.लि., अमृतांजन लि., थेमिस फॉर्मास्युटिकल्स एच.एम.लि., या कंपन्याची एजन्सी असून आणधांची किंवित दिवसेदिवस वाढत आहे. या विभागामधून वारणा मिळक पावडरची किंविती सोय केली असून मिळक पावडरची किंविती चांगली वाढली आहे.

३) सौदर्यप्रसाधने --

सहज निवडता येण्याजोग्या फेस पावडर्स, टाल्कम पावडर्स ह.सारखा माल ग्राहकांच्या सोर्हसाठी स्वर्यसेवा विभागामध्ये ठेकला असून मुलींसाठी लागणारे नक्ली दागदागिने, बांगड्या तसेच एच.एम.टी.घड्याळे व फितीवरील घड्यावांना मागणी चांगली वाढत आहे.

४) पादचाणे --

स्थानिक चर्मकारांची तयार केलेली चप्पल्स या विभागाकडून किंविती केली जाते. या कारागिरांना आपला माल किंविती करण्यासाठी योग्य असे साधन इशाले असून ग्राहकांनाही ही चप्पल्स स्वस्त भावात मिळत आहेत. उत्पादन कारागिराकडून थेट ग्राहकांना हा माल किंविती करण्याचे उद्दिष्ट वारणा बझारने साधले आहे.

या विभागाकडे वापरात असलेली जागा व त्याची होणारी किंविती याचा विचार करता किंविती नार्पेंटा बरीच अधिक असल्याने या विभागात जावा जागा देऊन विभाग वाढविण्यात आला आहे. दिवसेदिवस या विभागाची किंविती वाढत आहे.

५) स्वर्यसेवा विभाग --

स्वर्यसेवा पद्धत हे तर वारणा बङ्गारचे सरे आकर्षण आहे. संपूर्ण वेशात जास्तीतजास्त ठिकाणी स्वर्यसेवा पद्धत अकलंबिष्यात याची यासाठी कन्सल्टन्सी व प्रमोशनल सेलकडून देशभरातील किंवेक ठिकाणचे लोक वारणा बङ्गारचे स्वर्यसेवा पद्धतीची माहिती घेण्यासाठी येतात आता महाराष्ट्रात सी व पी सेलचे मार्गदर्शनासाळी नवीन १०० ठिकाणी स्वर्यसेवा पद्धत अकलंबिष्यात आली आहे.

ग्राहकांच्या सोर्ईसाठी स्नो-क्रिम, सुरंगित तेले, शंघापू, फेस पावडर, टाल्कम पावडर, दूध पावडर, पेस्ट, ब्रश इ. माल स्वर्यसेवा विभागाकडे ठेविष्यात आला आहे.

तसेच धान्ये, कढधान्ये, डाळी, मसात्याचे जिन्स स्वच्छ करून पौलिथिन पिशाव्यामध्ये पैकिंग करून ठेकले जातात. याच विभागात साबण, साबण पावडर, बैकरी उत्पादने, बिस्किट्स, चहा, सालर, कॉफी, मिरची पूळ, पोहे, साखदाणा, शैंगदाणे, त्यारे सर्व नित्योपयोगी वस्तू असत्याने ग्राहक कर्गी ऐकी बन्याच मोठ्या संख्येची सरेदी येथे असते.

वारणानगर व पेठ वडगांव येथील मोठ्या डिपार्टमेन्ट स्टोअर्स मध्येच नव्हे तर किणी, मांगले, सातवे, बहादूरवाढीसारख्या झोट्या ठिकाणी सुध्दा स्वर्यसेवा पद्धती आता लोकप्रिय झाली आहे.

वारणानगरची स्वर्यसेवा विभागाची दैनंदिन किंवा रु. २०,०००-० पर्यंत पोहोचली आहे.

६) स्टेशनरी व लेळणी --

वारणानगर हे एक महत्वाचे शिदाण केन्द्र झाले आहे. बालवाढीपासून ते कला, शास्त्र, वाणिज्य शास्त्रा असलेले कॉलेज, हॅजिन्सिरिंगचे डिप्लोमा व डिग्री कॉलेज, आय.टी.आय. वैग्रे सर्व बाजूने युक्त असा हा समूह आहे. या ठिकाणी शिदाण पेणाऱ्या विधार्थीं व विधार्थिनींना लागणा-या वस्ता, पुस्तके, कंपास, बौक्स, ड्रॉईंग शीट्स वैल्युलेट्स, टी स्वेअर्स, सेट स्वेअर्स, पेन्स, बौलपेन्स इत्यादी साहित्य या विभागातून किंवा केली जाते. याच

विभागामध्ये लेणणी व क्रिडा साहित्य ठेकले असून हा विभाग मुलामुलींनी सतत गजबलेला असतो.

या विभागाकडील उपलब्ध असलेल्या जागेतील किंवा योग्य असली तरी विभागासाठी जागा वाढवून देण्यात आली असून किंवा मध्ये ल्युल्यु वाढ होत अग्रिंग कार्ड्सना मागणी चांगली वाढली आहे.

७) गृहोपयोगी विभाग --

या विभागात काऊंटर सेल्स पद्धत व स्वर्यसेवा पद्धत अशा दोन्ही प अक्लंबविष्यात आल्या. आता जागा वाढवून फिळाल्यापुढे सर्वच विभाग स्वर्यसेवा पद्धती अक्लंबविष्यात आली आहे. विभागामध्ये प्रवासी माल वाढविष्यात आला आहे.

तोंबा, पितळ, औल्युभिन्निय, हिंदालियम, स्टेन्लेस स्टील, स्वर्यपाक परालागणाऱ्या आधुनिक प्रकारच्या वस्तू, कपबशा, कच्ची मांडी, फैंडाप व औक्रिलिकच्या वस्तू, सामान्य ग्राहकास लागणारी पत्रा-धागर, बादली दुधासाठी किटली अशाही वस्तू ठेवल्या आहेत.

सुमित, रिको, फिलिप्स, विप्ल, ज्योती इ. फिरसे बरोबरच हॉकी मालेक्स राजेश, इ. बुरसना मागणी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. तं सुर्यच्छ्वल किंवीचे काम हे एक राष्ट्रीय कार्य समजून वारणा बझार करीत स्टेन्लेसस्टील माळ्याच्या दरात बाजारमावापुढे झालेल्या क्षातीचा फ जसाच्या तसाच ग्राहकांना दिल्यापुढे स्टेन्लेस स्टीलमालाला मागणी व आहे.

दिक्षेंद्रियस दैनंदिन जीवनातील प्लॉस्टिकचा उपयोग वाढत आहे. प मालामध्ये सर्वीष्ठ दर्जीचे व शारीरास अपायकारक नसणारे हायजेनीक प्लॉस्टिकचे उत्पादन, मिल्टन, कंपनीकहून केले जाते. मिल्टन कंपनीने शांत माल मांडणी स्वर्धी राज्य पातळीवर आयोजित केली होती, वारणा बझारने सदर स्पर्धेत माग घेऊन रु.१,५००-० चे वर पारितोंशिक फ

८) कृषि विभाग --

शहरातल्या डिपार्टमेन्ट स्टोअर्समध्ये कृषि विभाग असत नाही. परंतु वारणा बळार हे ग्रामीण भागातील ग्राहक मांडार असल्याने शेतकऱ्यांना शेतीसाठी आवश्यक अशी सते, बी-ब्ल्याण्ड, पिकावरील औषधे, पंपिंग सेट्स, अब्जारे, पी.व्ही.सी.पार्फार्म्स व फिटिंग्ज, गोबर गैसचे सर्व साहित्य तसेच ट्रक, ट्रॅक्टर, बैलगाडीचे टायर्स ह. सर्व माल या विभागातून उपलब्ध केला आहे. त्याच बरोबर हमारत बांधकामासाठी लागणारे सळी, पिळाची सळी, झैगल्स, सिमेन्ट पत्रा ह. मालाला मागणी वाढली आहे. शेतकऱ्यांना अत्यंत उपयुक्त असा विभाग ठरला आहे.

९) सायकल व जीव - वीज

सायकल हे सेष्यातले समाजातील सर्वसामान्य अशा लोकांचे प्रमुख वहान आहे. यामध्ये शेतकरी कामगार व विद्यार्थीसह अनेकांचा समावेश आहे. सायकल व सायकल स्थेअर्स, टायर्स ट्यूब्ज, वीज व वीज उपकरणे लोकांच्या देनंदिन वापरात असल्याने हा माल केळेवर उपलब्ध होणे अगत्याचे झाले आहे. या विभागाकडून सदरचा माल सतत उपलब्ध करान देण्याची व्यवस्था केली आहे. टेबल व सिलिंग फैन्सना मागणी खूपच वाढली आहे.

१०) शीत घेये --

ग्राहकांची वाढती मागणी लक्षात घेऊन व त्याची जास्तीत जास्त घांगली सोय ब्लावी म्हणून हा विभाग आता बळारचे बागेतील आवारात सुरक्षण्यात आला आहे म्हणून विभागाची किंवा खूपच वाढली आहे. तसेच दररोज सार्थकाली मणिनी मंडळाकडून गरम बढे यारे सारखे पदार्थ देसील किंवा स पाठकिले जातात. असे खाद्य पदार्थ चांगल्या प्रतीचेच असल्यामुळे ग्राहकांचे आकर्षण झाले आहे.

११) गोडावून व धान्य —

दिवसेंदिवस निवृत्ति स्वरूप केलेला माल घेण्याकडे ग्राहकांची प्रवृत्ती वाढत असून ज्वारी, तांदूळ, गहू या सारली अन्नधान्ये सुध्दा निवृत्ति स्वरूप करून मिळावित अशी मागणी वाढत आहे. यामुळे या विभागाकडील निवडीचे काम शूष्प वाढले आहे. निवडीच्या जागेची स्वतंत्र सोय करण्याची गरज मासू लागली आहे. अहवाल सालात नवीन गोडावून बांधून पूर्ण झाले, त्यामुळे सेंट्रल गोडावून स्वतंत्र गोडावूनमध्ये सुरु करण्यात आले. निवृत्ति स्वरूप केलेला माल घेण्याकडे ग्राहकांची प्रवृत्ती वाढलेली आहे. तसेच एकापाठोपाठ एक अशा सहा शाखा सुरु झाल्यामुळे निवडीचे व पैकींगचे काम फारच वाढले आहे. निवडीच्या कामासाठी आपल्याकडे आणासीन एक धान्य स्वरूप करण्याचे (मशीन स्पेसिफिक ग्रॅवीटी सेपरेटर मशिन) सरेदी करण्यात आले आहे. तसेच दररोज पैकींग जास्तीत जास्त व्हावे म्हणून आटोपैक मशिन सरेदी केले आहे. रैकेलचा मिळालारा कोटा काळजीपूर्क व योग्य प्रमाणात वाटप करण्यात ये असल्याने जास्तीत जास्त ग्राहकांना त्याचा लाभ मिळतो.

१२) पेट्रोल पंप —

पेट्रोल व डिझोलचा कंपनीकडील पुरवठा सुरक्षीत मिळाल्याने ग्राहकांसाठी सतत माल उपलब्ध ठेकता आला. पंप रात्रंदिवस चालू असल्याने वाहनांना तेल केव्हाही मिळू शकते. पेट्रोल व डिझोल बरोबरच मोबाईल और्हिट्स, प्लग, फिलटर्स, वहानांचे बल्ब असा माल किंवित असल्याने वाहन चालकांची चांगली सोय झाली आहे.

तसेच ग्राहकांचे सोर्हसाठी पंपावरील हवेचे मशिन (खर कॉप्रेसर) मशिन्स स्वतंत्र खोली बांधून त्यामध्ये ठेवण्यात आले आहे. त्यामुळे पंपाचे केबिनमधील आलाजामध्ये प्रदृशण कधी झाले आहे, त्यामुळे ग्राहकांना व पंपावरील स्टाफला काम सोयीचे झाले आहे.

१३) कस्टम माल --

दडगांव शासकील कस्टम विभाग ग्राहकांचे विशेष आकर्षण बद्दन राहिला आहे. या विभागाची किंवा मालाच्या उपलब्धतेवर अकलंबून असते. १९८५-८६ या वर्षी गतसालापेक्षा कस्टम माल किंवा अधिक उपलब्ध होउन शकला. कापड, हले.व इलेक्ट्रॉनिक वस्तू, पछाडे, रेलिंगो, कैरेस्टस् ह. सारख्या पालाला चांगली मागणी आहे. आणखी जादा माल मिळविण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

१४) हतर सेवा --

वारणा बझारची ' सरप्लस सेल ' ही कल्पना वारणानगरवासियांनाच नव्हे तर पुण्या-मुंबईच्या लोकांना देखील हतकी आकर्षक वाटते की, पुणे, मुंबईहूने वारणा बझारचा ' सरप्लस सेल केव्हा सुरु होणार आहे, आयटम् काय आहेत ? वस्तू वारणानगरहून इकडे कशा पाठक्ता येतील ' याची विवारणा करणारी पत्रे आली आहेत. अहवाल सालात आपण सकेके ' सरप्लस सेल ' आयोजित केला होता.

मगिनीसाठी हळदीकुंकुंवाचे निमित्ताने ' तृप्ती नौन स्टीक मांव्याचे वापराबाबत प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले होते. जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालय व वजन - मापे निरीक्षक कोल्हापूर यांचे सहकारीने वजन मापात ग्राहकांची होणारी फसवण्यूक, लुबाडण्यूक कशी होते व त्यापासून जागृत राहणे कसे गरजेवे आहे, यासंबंधिचे प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले होते. याकेळी अन्न व औषध प्रशासन पहाराष्ट्र राज्य, कोल्हापूर यांचे अधिकाऱ्यांनी भेस्क संबंधिची माहिती दिली.

' औषधाचे दान करावे ' या गुजराथी समाज, कोल्हापूर यांनी सुरु केलेल्या उपक्रमामध्ये आपल्या ग्राहकांनी देखिल चांगला प्रतिसाद दिला आहे. जसजशी औषधे जमतील तस्तशी ती त्याचेकडे प्राठक्ती जातात.

मे.मायको, बेगलोर व हेम किरण डिझोल्स कोल्हापूर यांचे सळकार्याने पेट्रोल पंपावरन ग्राहकांच्या वहानाच्या प्लग्जची व डिझोल फिल्टर्सची मोफत तपासणी केली. दुप्लीकेट प्लग्जमुळे दुचाकी वहानांचे कार्यदामतेवर परिणाम होतो, तसेच दुप्लीकेट डिझोल फिल्टर्स ट्रक, टैक्टर्सची तेलाचे कंडामशान वाढते, याबाबी ग्राहकास पदू लागल्या असेहे. अशा त-हेने हतर सेवा ' वारणा बझार ' मार्फत केल्या जातात.

१५) शासंची सासळी (चेन स्टोअर्स) --


साऊरथ कोरियामध्ये चेन स्टोअर्स फार चांगली चालविली जातात. आपला देशा खेड्यांचा देशा आहे म्हणून आपल्याकडे देसिल चेन स्टोअर्स सुरु केल्यास चळवळ अधिक जोमाने वाढेल.

चेन स्टोअर्स संबंधि कल्पना अशी असते की, मध्यवर्ती गोडामामधून शासाना माल पुरविला जातो, त्यामुळे प्रामुख्याने दोन फायदे होतात. एकांक्रित धाऊक लोटीमुळे पुरवठा करणाऱ्या कंपन्याकडून व्यापाऱ्याकडून कमितकमी दरात माल मिळतो. त्या शिवाय व्यापारी क्रेडिट मिळतेच, दुसरे म्हणजे शासाना लागणारा सर्व प्रकारचा माल आठवड्यात्तून एकदा एकाच वाहानात्तून मध्यकर्ती गोडाडूनमधून पाठविल्यामुळे वाहातुकीचा सर्व कमितकमी पडतो.

त्यामुळे शासावरील मालातील गुंतवणूक कमित कमी राहाते. शासंच्या सासळ्यांचा आणखी एक महत्वाचा उपयोग म्हणजे एका शासेत न चालणारा अथवा कमी सपणारा माल मध्यकर्ती गोडाडूनला परत स्वीकारला जातो व त्यास ज्या शासेमध्ये चांगली मागणी असते त्या शासेकडे पाठविल्या येतो, जो माल अजिबात चालण्याजोगा नसेल असा माल, पुरवठा करणाऱ्याना आणण परत केल्यान त्या ऐकजी सपणारा माल घेणे सोरची होते, शासुळे शासंची मालातील गुंतवणूक योग्य राहाण्यास मदत होते म्हणून अशा प्रकारची चेन स्टोअर्स वारणा बझारने सुरु केलेली आहे.

७	गाडिंग	सुमिंगा	५३०
८	टो वेळ	ड मिट्टा	५३०
९	माइंग		५३०
१०	वेडीमेट		५३०
११	मो- प्रसावन		२२०
१२	गो- सर्पी		२२०
१३	भावपर		२२५
१४	गो- सर्पी	क्षेत्रा	१०६०
१५	पारदालो		२३०
१६	ओषध		१०८
१७	टेक्कानरा		५३०
१८	गेहूःप्रमेती		२०६०
१९	टुकु- ट्रेवा		८२०
२०	सामुकाल व विज्ञ		३८०

11810010 281803 102-1181R.63 180103 10271180D i1071D



४:५ वारणा बङ्गारचा सभासद कर्ग व कर्मचारी सकलत --

वारणा बङ्गार सभासदांना त्याच्या माग मांडव्हाचे प्रमाणात १० टक्के रिबेट कुपन्स दिली असून सरेदीच्या केळी त्या कुपन्सप्रमाणे सरेदीवर सकलत दिली आहे. दिपाळी व गुडीपाढवा या दोन्ही सणाचे केळी सभासदांना त्या त्या सणासाठी आवश्यक अशा कांही वस्तू सकलतीचे दरात देण्यात येतात. रिबेट कुपन्स प्रमाणे १० टक्के व सणाचे केळी दिलेली सकलत साधारणतः १५ टक्के व सणाचे केळी दिलेली सकलत साधारण १५ टक्के अशी मिळून सभासदांना खूणा २५ टक्के सकलत मिळते.

याशिवाय सर्व ग्राहकासाठी कापड, मांडी व स्टेशनरी विमागाळील खरेदीवर २ टक्के बोन्स स्टॉप्प सकलत चालू आहे. या दोन्ही सकलती बदल सभासद व ग्राहक कर्ग खूण आहे.

संस्थेतोरे कर्मचाऱ्यांना पेन्शन योजना चालू आहे. संस्था दरमहा प्रत्येक कर्मचाऱ्यांच्या नावे ५ टक्के रकम व कर्मचाऱ्यांच्या मासिक केतनातील ५ टक्के रकम अशी मिळून १० टक्के रकम श्री वारणा सळकारी बैंकेत परते. कर्मचारी वारणा बङ्गारच्या सेक्यूरिटी मुक्त छोताना त्याला त्यांच्या नावावरील खूण रकम निवृत्ती केतन म्हणून मिळते.

तसेच आपल्या नोकरांचे निकटीच्या केळी त्याना कर्ज उपलब्ध करान देण्याच्या दृष्टीने नोकरांची सळकारी सोसायटी स्थापन करण्यात आली आहे. खूण १०३ सभासद असून बैंकेकडून सोसायटीस कर्ज न पेता स्वभांडव्हातून सभासदांच्या निकटीच्या कामासाठी कर्ज दिले जाते. सोसायटीकडे भाग मांडव्हा व ठेवी मिळून रुपये ९०,०००-० इतके लेळते मांडव्हा आहे. या मांडव्हाव्वारे नोकरांची गरज पूर्ण करता येते.

४:६ सभासदांची निवड पद्धती --

वारणा बङ्गार १९८७-८८ या वार्षिक अहवालामधून खूण सभासदांची आकडेवारी पुढीलप्रमाणे -- व्यती सभासद संख्या ३,४७५ झाली असून त्यामध्ये

पुरुष सभासद संख्या १,३६१ अमून यातील सभासद निवडण्यासाठी अल्फाबेटीकली क्रमवार अंक पद्धत (अधादार पद्धत) नमुना चांचणी पद्धतीचा वापर करून सभासद निवडून प्रती शेंकडा २ टक्के प्रमाणे २८ पुरुष सभासद संख्या दर ५० व्या सभासदांची निवड करण्यात आली. त्याच प्रमाणे स्त्री सभासद संख्या २,११४ अमून स्त्री सभासद निवडण्यासाठी अल्फाबेटीकली क्रमवार अंक पद्धत (अधादार पद्धत) नमुना चांचणी पद्धतीचा वापर करून स्त्री सभासदांची निवड करून प्रती शेंकडा २ टक्के प्रमाणे ४२ स्त्री सभासद संख्या दर ५० व्या सभासदांची निवड करण्यात आली.

नमुना चांचणी पद्धतीने खूण निवडलेले पुरुष सभासद संख्या २८ आणि स्त्रींचे सभासद संख्या ४२ अशी मिळून ७० सभासद संख्या इताली आहे.

निवड सभासद मते अजमावणे --

तवता क्रमांक ४१

कुटुंबाचा आकार

सदस्य संख्या

कुटुंब संख्या

० ते ३

११. (१५०.५ टक्के)

४ ते ७

४२ (६० टक्के)

७ च्या पुढे

१७ (२४०.२ टक्के)

खूण

७० (१०० टक्के)

निवड केलेल्या ७० सभासदाकडून पूर्वनियोजित प्रश्नावलीच्या वारणा बङ्गार विषयी मते अजमावली जेणा ७० सभासदांची सदस्य व कुटुंब संख्या याची विभागणी पुढील प्रमाणे आहे :---

० ते ३ या गटात ११ कुटुंब संख्या आहेत,
 ४ ते ७ या गटात ४२ कुटुंब संख्या आहेत तसेच
 ७ च्या पुढे या गटात १७ कुटुंब संख्या असून वरील तक्त्यामध्ये
 दाखविल्याप्रमाणे खूणा ७० सभासद संख्या दिसून येते.

तक्ता क्रमांक ४:२:

शिदाण परत्वे उत्तरदात्यांचे वर्गीकरण ---

शिदाण दर्जा

उत्तरदात्यांची संख्या व टक्केवारी

अशिदित	५ (७०.१ टक्के)
सातवी पर्यंत	३ (४०.२ टक्के)
७वी ते १० वी	२३ (३० टक्के)
११ वी व १२ वी	६ (८०.४ टक्के)
१२ ते पदवी	२१ (३० टक्के)
पदव्युत्तर	११ (१५०.५ टक्के)
अन्य	१ (१०.३ टक्के)

सभासद उत्तरदात्यांचे शिदाणपरत्वे वर्गीकरण वरील प्रमाणे केगेव्या गटात दर्शाविले आहे, यामध्ये अशिदित सभासद संख्या ५ आहेत, सातवी पर्यंत ३, ७वी ते १० वी २३, ११ वी ते १२ वी ६, १२वी ते पदवी २१, पदव्युत्तर ११, अन्य कोसंधील सभासद संख्या १ आहे. अशा त-हेने सभासद शिदाणाची विभागणी केली आहे. त्यामध्ये ७वी ते १० वी मधील गटात २३ सभासदांची संख्या जास्त आहे व अन्य कोसंधील सभासद संख्या १ कमी आहे व हतर ३, ५, ११, ६ अशी सभासद उत्तरदात्यांची शिदाणपरत्वे विभागणी केलेली दिसून येव्हल.

वरील आकडेवारीमध्ये असे दिसून येते की अशिदित सभासदापासून ते पदव्युत्तर सभासदापर्यंत ग्रामीण भागात ग्राहक सहकारी संस्थाचे महत्व पटलेले आहे.

तक्ता क्रमांक ४:३

उत्तरदात्यांची लिंगनिहाय वर्गवारी

पुरुष	स्त्री	स्कूण
२८(४० टक्के)	४२ (६० टक्के)	७०(१०० टक्के)

उत्तरदात्यांची लिंगनिहाय वर्गवारी वरीलप्रमाणे आहे, त्यामध्ये २८ पुरुष सभासद आहेत. टक्केवारीमध्ये ४२ टक्के प्रमाण येते. तर ४२ स्त्रीं सभासद असून त्यांची टक्केवारी ६० टक्के प्रमाण आहे म्हणजे स्कूण सभासद संख्या ७० टक्के आहे, त्यामध्ये १०० टक्के प्रमाण वरील तक्त्यामध्ये दिसून येते.

वरील आकडेवारीवरून असे दिसून येते की, पुरुषां पेढा स्त्रींचे सभासदत्व जास्त दिसून येते कारण वारणा बझारने स्त्री सभासद जाणीवपूर्वी वाढविण्याचे जे धोरण ठेक्ले आहे, त्यामुळे स्त्री सभासद होण्यासाठी शोअर्सची रक्कम कमी ठेक्ली आहे, त्यापेढा पुरुषांना अलिकडे रु.१०००-० चे शोअर्स रक्कम ठेवण्यात आली आहे कारण त्यांच्यामध्ये पुरुषांना अन्य वोणात्याही संस्थेचे सभासदत्व घेता येते परंतु स्त्रींना असे सभासदत्व मिळू शकत नाही. शिवाय आजपर्यंत स्थापन झालेल्या ग्राहक मांडारात अघापही महिलांचा सहभाग नाण्य आहे. ग्राहक सहकारी मांडारातून महिलांचा सहभाग वाढविणे अतिशाय आवश्यक आहे. देनंदिन गरज व मुळातच चोदलंब स्वभाव यामुळे ग्राहक खस्तू वाटपात महिलांना महत्वाची भूमिका बजाविता येहील, त्यासाठी प्रत्येक मांडारातून महिलांची स्वतंत्र समितीं स्थापन करावी. त्याच बरोबर ग्राहक मांडाराचे संचालक पंद्रावर महिलांना अधिक प्रतिनिधित्व केउन त्यांचा सहभाग वाढविता येहील.

हुम्हाळा वारणा बङ्गार मधील वस्तू स्वस्त वराने मिळात कां ? होय -
निवळेत्या सभासदांची मते अजमावली त्याचे विवेदन पुढील प्रमाणे ---

- १) वारणानगरला थेवट्रैय नाही,
- २) को.आपरेटिव्ह संस्था असल्याने प्रैफिट मार्जीन कमी आहे,
- ३) साजगी दुकानदाराशी तुलना करता वारणा बङ्गार मधील वस्तू स्वस्त लाटतात,
- ४) वारणा बङ्गार हे जास्तीत जास्त खरेदी उत्पादकाकडून करीत आहे, तसेच माफक नफारा, स्कच्छ माल असल्याने कमी किंमतीत चोख माल मिळतो.

यावरुन असे लक्षात येते की, ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी वजन, प्रत, किंमत यांच्या व्हारे होणाऱ्या फासवण्यूकीपासून संरक्षण करण्यासाठी किंवा व्यवस्था उभारणे.

ग्राहकांच्या व्यापक विताच्या दृष्टीनि ग्राहकांचे प्रश्न शासन, उत्पादक, जनता यांच्यापुढे मांडणे यासाठी ग्राहक संवारी चळकळीचा किंवा होणे अत्यंत आवश्यक आहे.

तक्ता क्रमांक ४४

वारणा बङ्गारमधील वस्तूंच्या गुणवत्तेबदल मत काय ?

निवळेत्या सभासदांची मते अजमावली ती पुढील प्रमाणे ---

तपशिल

सभासदांची मते

मालाचा उत्कृष्ट वर्जा निर्भय वस्तू, विशेषतः
मसाल्याचे पदार्थ गोळेल, चहा पूड, ह. माल मिळतो ७० (१०० टक्के)
स्कच्छ व निवळेला माल दिला जातो. वजन, माप,
प्रत योग्य आहे.

एकूण

७० (१०० टक्के)

वारणा बझार हा ग्राहक ओढोलनातील सक यशस्वी क्रांतिकारक प्रयोग आहे. ग्रामीण दोत्रात हे भांडार अविक्तीयच म्हणावे लागेल. विशेषतः ग्राहकांना सर्व जीवनोपयोगी वस्तू रास्त भावात नि स्वच्छ, दर्जेवार स्वरूपात मिळतात. मालाचा उत्कृष्ट दर्जा निवडलेला माल दिला जातो. तसेच एकाच जागी ग्राहकांना लागणा-या सर्व प्राप्यंचिक वस्तुंच्या वितरणाची खास व्यवस्था, सचोटीचा व अगत्याचा व्यवहार वितरणातील ग्राहक वितरकांची उभ्यपदी सहकार शिस्त, स्वयंसे सेवेची अभिनव पण अनुकरणीय पद्धत इ. सर्व गोष्टीमुळे मारतातील ग्रामीण दोत्रातील हे अग्रेसर व आकर्ष भांडार आहे असे वाटते.

खाजगी दोत्रातील त्यापारी ग्राहकांना भेसळ वस्तू पुरकितात व वजन, माप, प्रत यावदल खात्री नसते. माल स्वच्छ नसतो, बनावट माल पासवणूक करान त्यांना देतात म्हणून वारणा ग्राहक सहकारी संस्थे सारख्या संस्थेची आज गरज आहे.

तक्ता क्रमांक ४:५

वारणा बझार मधील वस्तू खरेदी करावी असे कां वाटते ?

निवड देलेल्या सभासदांना विचारले असता त्यांनी दिलेली उत्तरे पुढीलप्रमाणे --

कारणे	सभासदांची मते
१. सभासद - संस्था आपुलकी	१९ (२७.१ टक्के)
२. स्वच्छ, निवडलेले धान्य	१२ (२१.३ टक्के)
३. वाजवी दर	१५
४. निरौद्ध वस्तू	१३ (१९.४ टक्के)
५. सेंझेची - सर्व वस्तू एकत्र मिळतात	११ (१५.५ टक्के)
एकूण	७० (१०० टक्के)

वरील तक्त्यातील मालितीप्रमाणे वारणा बझारमध्ये ---

- (१) दैनंदिन गरजेच्या सर्व वस्तू येथे मिळतात,
- (२) गुणवत्ता चांगली असते,
- (३) वस्तूंची निवड करायला संधी असते,
- (४) कांही वस्तू स्वस्त दरात मिळण्याची संधी असते म्हणून वारणा बझारमध्ये वस्तू खरेदी करावी असे वाटते.

तसेच वारणा बझार हे लोकसेवेचे केन्द्र आहे. सामान्यातल्या सामान्य माणसाला सर्व जीवनोपयोगी वस्तू रास्त भावात नि स्कऱ्ह दर्जेदार स्वरापात मिळून देणारा हा बझार आहे, त्यात बाजारी मनोवृत्ती नाही, ग्राहकांची अभिरक्षा उंचाविण्याची व्यवस्था येथे आहे, हे भांडार नीटनेटके आढळले. कर्मचारी कर्ग कार्यक्रम आढळला, त्यामुळे एकंदरीने ग्राहकांना हे आपलेच भांडार आहे याची जाणीव होते.

वारणा बझारमधील वस्तू बाहेरच्या खाजगी व्यापा-याकऱ्हन मिळणा-या दरापेदा स्वस्त आहेत की महाग आहेत ? याचे विवेचन पुढील प्रमाणे ---

स्वरत आहेत, कारण वारणा बझार हे ग्राहक सहकारी संस्था असल्याने उत्पादकाकऱ्हन वस्तू खरेदी करीत आहे, शिवाय उद्दिष्ट प्राप्ती म्हणून ग्राहकांना कमी किंमतीत स्कऱ्ह चांगल्या प्रतीचा माल पुराकिला जातो.

वारणा बझारमधील मिळणा-या वस्तू व सेवा ला सर्व थरातील लोकांना परवडणा-या आहेत काय ? निवळेल्या समासदांची मते पुढीलप्रमाणे ---

वारणा बझारची ही ग्राहक सेवा उस तोडणा-या मळूरापासून ते मोठ्या उच्चमुळ - श्रीमंत माणसापर्यन्त ज्याच्या त्याच्या आवडीतुसार परवडणा-या स्वस्त वस्तू व माल पुराकिला जातो. उदा.२५ रु. किंमतीच्या जन्ता साडी पासून अधायक्त फैशनेकल आणि डिझाईनच्या खटाव, अरविंद, विमल वर्गे नामांकित मिल्सच्या सर्व प्रकारच्या साढ्या देखिल उपलब्ध केल्या आहेत.

वारणा बङ्गार मधून मिळणा-या वस्तू व सेवा यापासून तुम्हाला समाधान वाटते कां ? निवड केलेल्या सभासदांची मते खालील प्रमाणे ---

वारणा बङ्गारमधून माल खरेदी करताना नेहमी आनंद वाटतो. आम्ही वारणा बङ्गारमध्ये खरेदीला जाताना पाहातो तेव्हा मागातीलच नव्हे तर कोलहापूर, सांगली, इचलकरंजी तसेच बाहेरचे लोक माल खरेदी करताना दिसतात हे पाहून आम्हा सभासदांना आनंद वाटतो.

वारणा बङ्गार मधून मिळणा-या वस्तू व सेवा सर्व ग्राहकांना पुरेश्या प्रमाणात मिळतात कां ? निवड केलेल्या सभासदांची मते अजमाक्ली ---

वारणा बङ्गार मधून ग्राहकांना वस्तू व सेवा पुरेश्या प्रमाणात मिळतात, कोणती वस्तू पाहिजे तेवढ्या प्रमाणात मिळते. कधी तरी रॉकेल टंचाई निर्माण होते तेव्हा एका काढ पाठीमागे तीन लिटर रॉकेल वाटप केले जाते. रॉकेलचा साठा मरपूर असल्यास पाहिजे तेव्हे रॉकेल ग्राहकांना दिले जाते.

तक्ताकृमांक ४:६

वारणा बङ्गार बदल तुमचे मत काय ?

निवड केलेल्या सभासदांनी मते व्यक्त केली ती खालीलप्रमाणे ----

अभिष्राय

सभासदांची मते

१.	बांगले	२५(३५.५ टक्के)
२.	एक उत्कृष्ट ग्राहक संघारी भांडार	२३(३४.२ , ,)
३.	ग्रामीण बांधवाची सोय झाली	८(११.३ , ,)
४.	ग्रामीण मागात सर्व वस्तू एकत्र मिळतात	५(७.१ , ,)
५.	शोती उप्योगी अवजारे पुरविणारे पहिले वारणा बङ्गार ग्राहक भांडार आहे.	३(४.२ , ,)

अभिधाय

सभासदांची मते

६. वारणा बझारने शाखाचे ग्रामीण भागात

जाळे पसरावे

२(२०.६ टक्के)

७. उत्कृष्ट डिपार्टमेंटल स्टोअर्स

३(४.२ , ,)

रकूण

७० (१०० टक्के)

वारणा बझारबदल मत व्यक्त करणारे ७० सभासदांगांही २५ सभासदांनी फक्त चांगले असे मत व्यक्त केले तर वारणा बझारला वेगवेगळे अभिधाय देणारे सभासद संख्या वरील प्रमाणे -- २४, ८, ५, ३, २, १ असे आहेत. वरील २५ सभासदां सहकाराच्या कार्याबदल मत व्यक्त करता आले नाही कारण त्यांना सहकारी दो कोणत्याही कार्याचे मुल्यपापन करण्याची कुक्त नसावी, त्यामुळे त्यांना काहीच सुचलेले नाही. ज्या लोकांनी अभिधाय दिला तो सूपच चांगला आहे.

वारणानगर सहकारी साखर कारखान्याने प्रवर्तित केलेले ^ वारणा बझार हे सहकारी तत्वावरील विविध वस्तू मांडार आहे. हा वारणा परिसरातील सामान्य व गरीब स्थितीतील ग्राहकांना सर्व जीवनोपयोगी वस्तू रास्त भावात ^ स्वच्छ दर्जेदार स्वरूपात मिळवून देणारा हा बझार ग्रामीण भागात यशस्वीप सुरु करता येईल असे वाटले नव्हते.

ग्रामीण किंवा सांस्कृतिक विविध कारणाच्या जिद्दीने अविरत परिश्रम करण्या कंकण बांधून झोट्यामोठ्या कार्यकर्त्यांच्या मदतीने पुरे केलेले हे कार्य आहे. ग्रामीण भागात ही अशी सहकारी शक्तीने सर्वांगिण प्रगती होउन शक्ते याचे मूर्तिमित उदाहरण आहे.

शहर गावातून मी अशी अनेक वस्तू मांडारे पाहिली आहेत, पण जेंदे खेडेंगांवचा परिसर आहे अशा एलांगा ठिकाणी तात्यासाढेव कोरे यांच्या सारख दृष्ट्या माणसाने एका ओसाड माळावरती साखर कारखाना उभा केला पण त्या

बरोबर आणुबांधूच्या लोकांच्या गरजा लदात पेंडुन त्यांनी हे मांडार उमे केले, शहराकडे जाणारा लोढाही थांडू शकेल कारण गरीब माणसाला शहरात जाणे बस माळे खर्च करून खरेदी करणे हे एके शक्य होत नाही. ज्या शिस्तबद्ध पद्धतीने हे मांडार चाढू आहे त्याचा मला अभिमान वाटतो. हथले चालक, कर्मचारी या सर्वांचे अभिनंदन करण्यास पात्र ठरतात.

वारणानगर म्हणजे खरी सहकार गंगा आहे, कारण याचा आदर्श ग्रृत्येक संस्थेने घेण्यासारखा आहे. माझ्या अल्प कल्पनेषुभाणे वारणा बङ्गार मात्र याचा शिरोमणी आहे. या कल्पनेषु द्वारवर राहणाऱ्या ग्रामीण बांधवाची खूपच सोय इली आहे. हा बङ्गार आणखी खूप वाढावा आणि त्याची मुळे सर्व लेख्यापाड्यात रांझू व्हावीत.

तक्ता क्रमांक ४:७

वारणा बङ्गारमधील कोणत्या वस्तूचे दर महाग आहेत ?

निवलेत्या सभासदांनी महाग वाटणाऱ्या वस्तूचे नावे पुढील प्रमाणे
दर्शकिली आहेत ---

महाग वाटणाऱ्या वस्तू --

कारणे	सभासदांची पते
१ कापड	२० (२८.४ टक्के)
२ कापड व मांडी	१० (१४.२ , ,)
३ हलेकिट्रक साहित्य	१ (१०.३ , ,)
४ पत व्यवत न करणारे	३९ (५५.५ , ,)
स्कूणा	७० (१०० टक्के)

वारणा बझारमधील वस्तू ज्या सभासदांना महाग वाटतात त्यामध्ये कापड महाग वाटणारे २० सभासद आहेत. त्याच प्रमाणे कापड व पांढी १० सभासद, इलेक्ट्रिक साहित्य महाग वाटणारे सभासद एक आहे. तर कोणतीच वस्तू महाग नाही असे मत व्यक्त करणारी सभासद संख्या ३९ आहे.

वरील ३९ सभासदांच्या बाबतीत असे म्हणता येईल की हे सभासद इतर कोणत्याही दुळानाढून वस्तूंची खरेदी करीत नसावे किंवा वस्तूंच्या किंमतील त्यांना पारक जाणप्याची कुक्त नसावी, त्यामुळे कोणतीच वस्तू महाग नाही असे मत पांढू शकतात. तसेच २० सभासदांनी कापडाचे दर महाग आहेत असे मत व्यक्त केले आहे. परंतु ज्या कापडाचे दर जास्त वाटतात ते कापड खरेखरच चांगल्या दर्जाचे आहे, जर खाजगी दुकानदार व वारणा बझारचे कापडाचे दर पाहिले तर महाग वाटणार नाही. तुलनात्मकवृष्ट्या ज्या कापडांच्या किंमती जास्त आहेत त्या कापडांची प्रत खूपच चांगली आहे.

तक्ता क्रमांक ४:८

वारणा बझारमधील कोणत्या वस्तूंचे दर कमी आहेत ?

निवडलेल्या सभासदांनी वारणा बझारमधील वस्तूंचे दराबदल अभिप्राय दिला. ग्राहकांच्यादृष्टीने पुढील वस्तू स्वस्त आहेत ---

कारणे	सभासदांची मते
१. सर्वच यु स्वस्त आहेत	२५(३५.५ टक्के)
२. धान्य, साबण, तेल, चहापूड, साखर, सोंदर्यप्रिसाधने	२३(३२.६ , ,)
३. औषधे	११(७५.५ टक्के)
४. सायकल	८(२०.६ , ,)
५. इलेक्ट्रिकल साहित्य	४(५०.५ , ,)
६. स्टेशनरी	५(७०.९ , ,)
स्कूपण	७०(१०० टक्के)

वारणा बझारमध्ये सर्वच वस्तू स्वस्त आहेत म्हणणारे २५ समासद आहेत. तर धान्य, साबण, तेल, चहापूळ, सासर व सौंक्यप्रिसाधने स्वस्त वाटणारे समासद संख्या २३ आहे. औषधे स्वस्त वाटणारे समासद ११ आहेत. सायकल स्वस्त आहे असे म्हणणारे २ समासद व इलेक्ट्रिकल साहित्य स्वस्त आहे असे पत व्यवत करणारे समासद ४ आहेत. तर स्टेशनरी विभाग स्वस्त वाटणारे समासद ५ आहेत.

वरील तक्त्यावरुन असे दिशून येते की, वारणा बझारमधील सर्वच वस्तू स्वस्त आहेत, कारण सहकारी ग्राहक मांडार असत्याने उत्पादकाकडून होलसेल वस्तूंची लरेदी केली जाते, ती वस्तू ग्राहकांना किंवा करण्याची केंद्री ५ टक्के नफा आकारला जातो. साजगी व्यापार्याशी तुलना करता वारणा बझारच्या वस्तू स्वस्त वाटतात.

मांडी व कापड यांच्या दरात १० टक्के दर कमी असतात कारण मोठमोठ्या कापडाच्या एजन्सी घेतलेल्या आहेत. तसेच स्टेशनरी विभागातील वस्तू स्वस्त आहेत या विभागात मिळणारा कागद वारणा नगर मधील कागद पैकटरीमधून घेतला जातो, त्यामुळे तो सूपच स्वस्त आहे.

वरील दिवेचनावरुन असे दिशून येते की सर्व वस्तूंच्या बाबतीत एकंदरीत वारणा बझारमधील वस्तू स्वस्त आहेत.

वारणा बझारमधील वस्तूंच्या बाबतीत तुम्हास कोणत्यादृष्टीने आकर्षकिपणा वाटतो ?

निवडलेल्या समासदांना विचारले असता त्यांनी पुढील बाजू मांडली ---

१. वस्तूंची मांडणी आकर्षक असते, वस्तू जवळून पाहाता येते,
२. आकर्षक केस्टन व उत्तम प्रत,
३. स्वयंसेवा विभागातील वस्तू स्वच्छ निवडलेले व पैकींग वेळेले आहे,
४. निर्माण व माफाक दर इत्यादी.

वरील कारणाशिवाय हतर माहिती म्हणजे पैकबंद केलेल्या वस्तूंच्या पिशाचीवर किंमत, कजन व तारीख लिहिलेली असते, त्यामुळे खादी वस्तू निरामी झाली आहे किंवा नाही हे कठते. तसेच औषधांच्या बाबतीत ग्राहकवर्ग जौषध

वापरण्याची तारीख पाहात असतो, त्या मुदती पेदां जास्त दिवस इाले असेल तर ते खोषध परत केले जाते.

वस्तूचे पैकिंग पिशाव्या तयार करत असताना चांगली काळजी घ्यावी लागते. कारण स्क्यॉर्सवा विमागातील ज्या जीवनावश्यक वस्तू आहेत अशा सर्व वस्तू प्लैस्टिक पिशाव्यामधून बुऱ्ड केलेल्या आहेत. त्या पिशाव्यांचे आवरण चांगल्या प्रतीचे वापरावे लागते कारण ग्राहक वर्ग नेहमी त्या पिशाव्या हाताक्त असतात, त्यामुळे त्या फाटण्याची शक्यता असते म्हणून प्लैस्टिक पिशाव्या चांगल्या प्रतीच्या वापराव्या लागतात. शिवाय त्यातून स्कच्छ, निवडलेले धान्य असत्याने ग्राहक वर्गांचा तो माल निवडण्यासाठी जाणारा केळ वाचतो, तसेच जेवणासाठी त्याना लंगेच वापर करता येतो म्हणून ग्राहक वर्ग या बाबतीत खुपच समाधानी आहे, आकर्षक वेस्टन असत्याने ती वस्तू खरेदी करण्यासंबंधी आकर्षक ग्राहकास वाटत असते. शिवाय माफक दर व प्रतही चांगली असते.

तक्ता क्रमांक ४:९

वारणा बङ्गार स्थापन होण्यामुळी तुम्ही कोळून वस्तू खरेदी करत होता.

निवडलेल्या सभासदांनी सोर्हपुमाणे पुढील ठिकाणे दर्शाविली आहेत ---

ठिकाण	समासदांची मते
१. वारणानगर (शौतकरी संघ)	२४(३४.२ टक्के)
२. कोळोली (साजगी दुकानदार)	१६(२२.६ ,,)
३. कोल्हापूर (साजगी दुकानदार)	२३(३२.६ ,,)
४. वडगांव (साजगी दुकानदार)	७(११.३ टक्के)
एवूण	७० (१०० टक्के)

वारणा बझार स्थापन होण्यापूर्वी वारणानगरमध्ये शेतकरी सहकारी संघात वस्तू खरेदी करणारे सभासद संख्या २४ आहे. कोडोलीमध्ये साजगी दुकानामध्ये वस्तू खरेदी करणारे सभासद १६ आहेत. तसेच कोल्हापूरमध्ये खरेदी करणाऱ्या सभासदांची संख्या २३ आहे. तर वडगांळगा वस्तू खरेदी करणारे सभासद ७ आहेत.

यावरुन असे दिसून येते की, वारणानगरमधील ला सभासदांची संख्या जास्त आहे. वारणानगरमधील साजगी व्याप १, शेतकरी संघ वारणानगर व कोडोली मध्ये साजगी दुकानकार यांच्याकडे स्थानिक पातळीदर मोठ्या प्रमाणात वस्तू मालाची खरेदी होत होती.

कोल्हापूर सारख्या मोठ्या शहरात काही कारणा निमित्त बरेच लोक जा ये करत असतात, त्यामुळे ते साहजिकच आपणाला घरगुती लागण्याच्या रुंची खरेदी करत असतात. आज वारणा बझारची रोजची किंवा दीड लाताच्यावर आहे. त्यावरुन वारणा बझारमुळे वाचतो आहे. नाही तर सर्व सामान्य पाणसाला मोठ्या शहरात्रून माल खरेदी करण्यासाठी जा ये परबद्ध नाही, त्यामुळे ते किरकोळ व्यापाच्याकडूनच आपणाचा हव्या असण्याच्या वस्तूंची खरेदी करतात. तसेच वारणा बझारमधील मिळण्याच्या ला सर्व वरदू एकाच ठिकाणी मिळत असल्याने ग्राळकांना आपल्या आवडी निवडीतुसार वस्तूंची पसंत ऐणी केली जाते. आपल्या सोईतुसार वस्तू खरेदी करता येते.

तसेच साजगी दुकानकारांशी वस्तू निवडण्यासाठी संधी मिळत नसते म्हणून वारणा बझारमुळे वारणानगरमधील ग्राळकांना आता कोल्हापूर व वडगांव सारख्या ठिकाणी जाण्याची गरज मासत नाही. ग्रामीण मागातील सर्वच लोकांची चांगली सोय झालेली आहे.

वारणा बझारमधील सेल्समनम्हून तुम्हाला कशा प्रकारे वागणूक मिळते ?
निवडलेल्या समासदांनी आपले मत व्यक्त केले -----

१. चांगल्या प्रकारे सेवा मिळते.

२. आमुलकीची यागणूक मिळते.

तक्ता क्रमांक ४:१०

वारणा बडार वस्तुंचा पुरवठा नियंत्रितपणे पुरव्हात कां ?
निवळ केलेल्या सभासदाकडून मते अजमाक्ली ती पुढीलप्रमाणे ---

मते	होय	नाही
१. नियमित वस्तुंचा पुरवठा मिळतो	५० (१०० टक्के)	-
२. अनियमित वस्तुंचा पुरवठा मिळतो	-	
सदूण	५०	
	(१०० टक्के)	

वारणा बडार आपल्या सभासद ग्राहकांना नियमित वस्तुंचा पुरवठा करते. तसेच हतर ग्राहकांनाली नियमित वस्तुंचा पुरवठा मिळतो. कोणतीही वस्तु कितीही प्रमाणात मिळे. विशेषत: नियमितपणे सेवा मिळते. कधीही कोणती वस्तु मिळत नाही किवा संपलेली आहे असे वाटत नाही पण कधी तरी रॉकेल टंचाई असेल त्यांकी वारणा बडार रॉकेलचा पुरवठा एक कार्ड पाठीमागे तीन लिटर रॉकेल पुरवठा केला जातो. एकदरीत पाहाता वारणा बडार ग्रामीण मागातील लोकांना वस्तु व सेवा यांचा नियमित पुरवठा करतो.

वारणा बडारमध्यून मिळणारी वस्तु स्वच्छ व निर्भेद आहे काय ?
निलळ केलेल्या सभासदाकडून पुढीलप्रमाणे विवेचन केले ---

वारणा बडार सखारी ग्राहक संस्था असत्याने आपल्या सभासदांना व हतर ग्राहकांना स्वच्छ व निर्भेद वजन, माप, प्रत इ. दृष्टीने चांगले प्रकारे वस्तु व सेवा पुरविण्याचे प्रयत्न करते.

वारणा बझारमधील खादी वस्तूची किंतु केत्यानंतर ती वस्तू त्या ग्राहकास नको असत्यास परत घेतली जाते काय ?

निवड केलेल्या समासदांची मते अजमावली ---

उदा. कापड, खाद्या ग्राहकास कापड बाद मिळात्यास ते कापड परत घेऊन त्याच्या बदली दुसरे कापड दिले जाते.

वारणा बझार शोतक-याच्यादृष्टीने उपयुक्त आहे काय ?

निवळेल्या समासदांची उत्तरे पुढीलप्रमाणे ---

खते, विटकनाशक औषधे, अवजारे, पाईप ह.आवश्यक गरज लदात घेऊन वस्तू व सेवा ग्रामीण भागातील शोतक-यांना पुरविण्यात आल्या आहेत. शहरातल्या कोणत्या सहकारी डिपार्टमेंट स्टोअर्समध्ये शोतक-यांना लागणा-या गरजांची पूर्ती होत नाही.

वारणा बझार ग्रामीण लोकांच्या सोईदुसार वस्तूंचा नियमितपणे पुरवठा करते काय ?

ग्रामीण भागात बहुतांशी शोतकरी कर्गच असतो, त्यामुळे वरील प्रश्नामधील उत्तराप्रमाणे सर्व सोईचा पुरवठा केला जातो.

तक्ता क्रमांक ४:११

वारणा बझारची गरज वारणानगरमध्ये आवश्यक आहे काय ?

निवळेल्या समासदाकडून वाटणारी गरज पुढील दर्शवित्याप्रमाणे आहे ---

तपशिल

समासदांची मते

१.स्थानिक पातळीवरील गरजपूर्तिसाठी आवश्यक ५७.(८१.३ टक्के)

२.वारणा उथोग - शिक्षाण सम्बन्धीमध्ये १३ (१८.४ टक्के)

वस्तू व सेवाची आवश्यकता

एकूण

७०(१०० टक्के)

वारणा बडारची स्थानिक पातळीवर गरज पूर्तीसाठी आवश्यक आहे असे म्हणणारे सभासद संख्या ५७ आहेत. तर वारणानगरमध्ये आज प्राथमिक, पाध्यमिक, महाविद्यालयीन, विद्यार्थीची संख्या तसेच तांत्रिक शिदाणामधील वाढती विद्यार्थी संख्या, साखर कारखान्यामधील कामगार संख्या यांचा विचार करता आजवारणानगरमध्ये लोकवस्ती मोठ्या प्रमाणात वाढत आहे. केवळ उद्योगधंगाची वाढ होत आहे. अर्थात साहजिक लोकवस्ती वाढत आहे म्हणून निःसंशय आज वारणानगरमध्ये वाढत्या लोकसंख्येच्या गरज पूर्तीसाठी वारणा बडारची अत्यावश्यक गरज आहे असे म्हणणारे सभासद संख्या १३ आहे. एकूण ७० सभासदांचे मत वरीलप्रमाणे आहे.

शिवाय साजगी दुकानदार सर्वच वस्तू व सेवा उपलब्ध करत नाहीत. तेव्हा वारणानगरमधील लोकांना कोल्हापूर सारख्या शहरात जाणे गरजेचे असते, त्यामुळे पेसा व केळ खर्च होतो. या वाचविष्यासाठी स्थानिक पातळीवर वाढणाऱ्या लोक वस्तीच्या गरजा पूर्तीसाठी वारणा बडारची खरोखरच गरज वाटते आहे.

तक्ता क्रमांक ४:१२

वारणा बडारच्या स्थापनेमुळे वारणानगरमधील साजगी व्यापार्यावर परिणाम झाला का? झाला असत्यास कोणत्या स्वरूपात.

निवडलेल्या सभासदाकडून परिणामाची मते पुढीलप्रमाणे अजमाकी —

कारण	सभासदांची मते
१. परिणाम झाला	३१(४४.२ टक्के)
२. परिणाम नाही	७(११.३ टक्के)
३. नियंत्रण आले	२४(३४.२ टक्के)
४. मत न्यक्त न करणारे	८(११.३ टक्के)
एकूण	७०(१०० टक्के)

वारणा बझारच्या स्थापनेमुळे वारणानगरमधील खाजगी व्यापार्यावर परिणाम झाला म्हणणारे समासद संख्या ३१ आहे, तर परिणाम झालेला नाही म्हणारे समासद संख्या ७ आहे. कारण १) खाजगी दुकानदार ओळखीच्या ग्राहकांना उधारीने वस्तू कित्तात २) १२ ते १४ तास दुकान उघडे ठेकतात त्यामुळे त्यांच्यावर प्रतिकूल परिणाम झाला आहे असे वाटत नाही.

खाजगी व्यापार्यावर किंमत नियंत्रण आले असे म्हणणारे समासद संख्या २४ आहे, तर काहीच मत व्यक्त न करणारे समासद संख्या ८ आहे.

वरील तक्त्यावरन असे दिसून येते की, वारणानगरमधील खाजगी व्यापार्यावर परिणाम झाला आहे, त्याची क्षी होत असून त्यांच्या वस्तूंची साठेबाजी करून विंमत बाढविणे अशा गेर प्रवाराला निश्चितच आका बसलेला आहे. त्याशिवाय वस्तूंची गुणवत्ता, प्रति, वारणा बझारमध्ये चांगली असत्याने खाजगी दुकानदारांच्या दुकानात निकृष्ट माल असतो, शिवाय त्याची किंमत जास्त असते, हे जरी खरे असले तरी हा दुकानदा शिवाय पर्याय नाही एण गेन वस्तू खरेदी यासाठी वारणानगरमधी एक कोल्हापूरला ज तकत म्हणून तो स कु दुकानदाराजक्कच रेदी करतो. परंतु सध्य एणा च्या स्थापनेमुळे त्यांना वारणा बझार बरोबर स्पर्धा करावी लागेल आहे. त्यार वस्तूंची किंमत वाजवी ठेवावी लागेल. वस्तूंची साठेबाजी करता येणार नाही कारण वारणा बझारमध्ये सर्व सोर्वांनी युक्त मांडार आहे. हा एकाच ठिकाणी सर्व वस्तू मिळतात. तसेच वारणा बझारच्या स्थापनेमुळे वारणानगरमधील व्यापार्यावर परिणाम झाला किंवा नाही याबदल काहीच मत व्यक्त न करणारे समासद ८ आहेत. कारण त्याची कुक्त विचार करण्यासारखी नाही त्यामुळे त्यांना काहीच संगता येत नाही.

वारणा बझारने जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती खाजगी व्यापार्यांच्या तुलनेने विती रूपयाने तुम्हाला कमी वाटतात.

निवडलेत्या समासदाकडून कमी दरां तूचे विवेचन ---

तक्ता क्रमांक ४:१३ पहा...

तवता क्रमांक ४:१३

कारणे	पैसे	सभासदांची मते
धान्य - गुह - ज्वारी	१० ते ४० पैसे	१४(२० टक्के)
साखर	५० ,,	१८(२५.५ टक्के)
तेल	१०० ,,	१४(२० टक्के)
बि-ब्याणे	रु.१ ते ५० पैसे	७(११.३ टक्के)
कापड व शिलाई यंत्र	२ ते १० टक्के	४(५.५ टक्के)
मत व्यक्त न करणारे	मत व्यक्त न करणारे	१३(१८.५ टक्के)
स्थूल	-----	७०(१०० टक्के)

वारणा बङ्गारने जीवनालश्यक वस्तूंच्या दिंमती खाजगी दुकानदारापेद्दा कमी केलेल्या आहेत. अशा वस्तूंची त्याच्या वेगवेगव्या दराप्रमाणे उत्तरदात्यानी दिलेली वादवादिता १४, १८, १४, ७, ४ अशी आहेत, तर काहीच मत व्यक्त न करणारे सभासद संख्या १३ आहे.

खाजगी व्यापा-यांच्या किंमतीशी तुलना करता वारणा बङ्गार धान्यापाठ्ये १० पैसे ते ४० असा फारक आहे. शिवाय धान्याची प्रत चांगली आहे. साखर ५० पैसे शेंग तेल एक रुपया शिवाय निर्मेय, बि-ब्याणे चांगले ७० पैसे ते १ रुपया, जे लोक काहीच मत व्यक्त करत नाहीत ते खाजगी दुकानात माल खरेदी करत नसाकेत, त्यामुळे ग्राहक सहकारी मांडार व खाजगी दुकानदार यांच्या किंमतीतील फारक जाणक्त नाही.

तत्राता कृमंक ४:१४

वारणा बझारमुळे कोल्हापूर सारख्या मोठ्या शहरांना टाळता येउन
तुमचा पेसा, अम, केळ वाचतो कां ?

निवडलेल्या समासदांना विचारले असता त्यानी आपली मते पुढीलप्रमाणे
मोळली.

होय	नाही	एकूण
५९(८४.२ टक्के)	११(१५.५ टक्के)	७०(१०० टक्के)

वारणा बझारमुळे कोल्हापूर सारख्या मोठ्या शहरांना टाळता येते असे
म्हणणारे समासद संख्या ५९ आहे. तर टाळता येत नाही असे म्हणणारे समासद
११ आहेत. कारण वारणा बझार पेदाही काही वस्तू कोल्हापूरला स्वस्त मिळतात.
शिवाय वारणा बझारमध्ये वस्तूमधील व्हरायटी मिळत नाही. उदा. कापड,
कापडामधील जास्त व्हरायटी मिळत नाहीत, म्हणून काही समासद ग्राहकांनी
कोल्हापूर सारख्या मोठ्या शहरांना टाळता येत नाही.

याशिवाय काही कारणास्तव लोक कोल्हापूरला जा - ये करत असतात,
त्यामुळे काही आवश्यक वाटणाऱ्या वस्तू ते सरेदी करतात म्हणून असे म्हणाता
येहील की वारणा बझारमुळे अगदीच पूर्ण कोल्हापूर सारख्या शहरांना टाळता येत
नाही.

टी. रेडी. रेडिंगो दुरास्ती व काढी औषधे ही सेवा वारणानगरमध्ये योग्य
मिळत नाही, या कारणासाठी गोल्हापूरला जाते लागतेच.

समासदाना वारणा बझारने काही सकलत दिल्या आहेत काय ?

दिपाकली व गुडीपाडवा या दोन्ही सणाचे केळी समासदाना वारणा
सणासाठी आवश्यक अशा दाढी वस्तू सकलतीने दरात देण्यात आल्या. रिबट अन्स



१० टक्के प्रमाणे व सणाचे केळी दिलेली सकलत १५ टक्के असारी मिळून समासदांना एकूण २५ टक्के सकलत मिळाली आहे.

वारणा बङ्गारमधील कोणत्या वस्तूंचा तुम्ही जास्त वापर करता ?

निवड केलेल्या समासदांनी पुढील वस्तूंचे विवेकन येले ----

जीवनावश्यक वस्तू -- सासर, चहापूढ, धान्य, तेल, डाढी, वौशिंग पाबडर, साबण, कपडे, स्टेशनरी, ऑणधे, विजेची उपकरणे, शोंतीसाठी बियाणे तसेच गरजेच्या तीक्रतेनुसार समासद वस्तूंचा वापर करत असतात.

वारणा बङ्गारमधील वस्तू लरेदी करताना तुम्ही कोणता विचार करता ?

निवड केलेल्या समासदांची पसंत ऐणीनुसार वस्तू लरेदी कर्शाकिली आहे ----

पसंत ऐणी -- १. प्रथमतः गुणवत्ता,

२. आकारमान,

३. किंमत,

४. दिनांक (वापर)

समासद ग्राहक आपल्या गरजेच्या पसंत ऐणीनुसार वस्तू लरेदी करताना कोणता दृष्टीकोन ठेवतो -- प्रथमतः त्या वस्तूंची गुणवत्ता कशी आहे हे पाहिले जाते, त्या किंमतीमध्ये असणारी वस्तू आकाराने लहान की मोठी आहे, त्याप्रमाणे किंमतीचा तिचार केला जातो. ऑणधासारख्या वस्तूंची तारीख पाहिली जाते, ऑणधाची मुदत संपलेली असताना जर खाले ऑणध घेतले असेल तर त्याची चौकशी नंतर ते ऑणध मुदतबास झाले असे सांगून परत केले जाते.

तक्ता क्रमांक ४:१५

तुम्हाला उपयोगी वस्तू जर वारणा बझारमध्ये मिळाली नाही तर काय करता ?

निवड केलेल्या सभासदांनी आपली मते व्यक्त केली.

कारण

सभासदांची मते

१. पर्यायी उपयोग करता कां ? १० (१४.२ टक्के)

२. दुसऱ्या दुकानातून खरेदी करता कां ? १३ (१८.४ टक्के)

३. वाट पाहाता कां ? ४७ (६७.१ टक्का)

स्कूण

७० (१०० टक्के)

सभासद ग्राहक गरजेच्या तीक्तेतुसार पसंत ऐणी तयार केली जाते उक्ता :---

१. पर्यायी उपयोग करणारे सभासद संख्या १० आहे.

२. दुसऱ्या दुकानातून खरेदी करणारे सभासद संख्या १३ आहे.

३. वाट पाहाणारे सभासद संख्या ४७ आहे.

वरील आकडेवारीवरून असे दिसून येते की, ४७ सभासद ग्राहक वाट पाहाणारे आहे.

यावरून असे म्हणता येईल की, वाट पाहाणारे सभासद ग्राहक आपल्या संस्थेविषयी निष्ठा दाखविल्यात. काही सभासद आपल्या गरजाच्या तीक्तेतुसार दुसऱ्या दुकानातून वस्तू खरेदी करतात. अशा त-हेने सभासदांनी आपल्या संस्थेविषयी आपुलकी दाखविली तर ग्राहक सळकारी मांडाराचा किंकास केणाने होईल . शिवाय खाजगी व्यापा-व्यापासून सापान्य माणसाची होणारी पिळवणूक निश्चितच थंबेल. विंमत व साठेबाजीला अशा गैर प्राराळा आला बसेल.

तक्ता क्रमांक ४:१६

वारणा बङ्गार ग्राहकाना काही कमिशन देते कां ?
निवड केलेत्या सभासदांनी दिलेला तपशिल पुढीलप्रमाणे ---

ग्राहकांना सकलत

तपशिल

१. जीवनावश्यक वस्तूवर बोन्स स्टैप दिले जात नाहीत.
२. अन्य वस्तू खरेदीवर बोन्स स्टैप दिले जातात.

वारणा बङ्गार जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीवर बोन्स स्टैप देत नाहीत.
कारण हा वस्तू अत्यावश्यक असल्याने ग्राहक वर्ग हा वस्तूची नेहमी खरेदी करत
असतो, त्यामुळे हा वस्तूंची किंपत मुळातच कमी केलेली असते.

कापड व मांडी, इलेक्ट्रिकल व शेतीची साढने ह. वस्तूवर दोन टक्के बोन्स
स्टैप दिले जातात. हा वस्तूची आवश्यकता ज्या ग्राहकांना वाटेल त्या प्रमाणे
त्याची खरेदी केली जाते म्हणून अन्य वस्तूवर बोन्स स्टैप दिले जातात.

तक्ता क्रमांक ४:१७

वारणा बङ्गारने नवीन कोणती वस्तू किंवा सेवांचा पुरवठा करावा असे
तुम्हाला वाटते ?

निवड केलेत्या सभासदांकळून मते अजमावली त्याचे विवेचन ---

मते	कारणे	समासदांची मते
१	ग्रामीण कारागिरांच्याकडून वस्तू तयार करउन घेवून त्याची किंवा करावी	८(११०.३ टक्के)
२	गैंस एजन्सी ध्यावी	१९(२७०.१ , ,)
३	घरपोच सेवा करावी	४(५०.५ , ,)
४	घड्याळ दुरुस्ती मिक्सर दुरुस्ती करावी	१०(१४०.२ , ,)
५	जुन्या वस्तूंची किंवा करावी	६(८.४ , ,)
६	टि.व्ही.दुरुस्ती करावी	५(७०.९ टक्का)
७	संकरित बियाणे व सते वापरावे	४(५०.५ टक्के)
८	मत व्यक्त न करणारे	१४(२० , ,)
स्कूण		७०(१०० टक्के)

वारणा बझारने नवीन वस्तू व सेवा पुरविणाऱ्या सेवामध्ये गैंस एजन्सी ध्यावी असे म्हणारे समासद संख्या १९ आहे, ही संख्या मोठी आहे. तसेच घड्याळ दुरुस्ती व टि.व्ही.दुरुस्ती सेवा करावी असे त्याना वाटते कारण दुरुस्तीसाठी लोकांना कोल्हापूरला जावे लागते असे म्हणाणारे समासद संख्या १० आहे. काहीही मत व्यक्त न करणारे समासद संख्या १४ आहे व व्हतर वस्तूंच्या बदल सुचविणारे समासद संख्या ८,४,६,४ असी आहे.

वारणानगरच्या मोक्तालच्या मागात काही ग्रामीण स्त्री-पुराष आहेत. त्याच्याकडून वस्तू तयार करउन घेवून त्याची किंवा वारणा बझारने करावी कारण स्त्रिया सारख्या कारागिरांनी विणकाम भरतकाम सारख्या वस्तू तयार केल्याने त्यांच्या किंवा व्यवस्थेला प्रोत्साहन दिल्यास अशा कौशल्याचा किंवा होण्यास वाव मिळतो.

तसेच वारणा कारमधील लोकवस्ती वाढत असल्याने हंधन समस्यासाठी गैस सिलेंडर रेजन्सी पुरवावी म्हणजे लोकांची समस्या द्वार होईल. कारण कधी कधी रैकेलची फारच टँचाऱ्ह येते. त्याचप्रमाणे जुन्या वस्तूंची किंवा केल्याने किंवा करणाऱ्या ग्राहकास खोदी करणारे. ग्राहकांचा शोध घेण्याची गरज मासत नाही.

परदेशातील ग्राहक सहकारी संस्था आपल्या समासद ग्राहकांना घरपोच सेवा देतात, त्या प्रमाणे वारणा बझारने अशी सेवा पुरवावी असे मत ४ समासद ग्राहकांनी सुचिकिले आहे.

तसेच काहीच मत व्यक्त न करणारे समासद ग्राहक १४ आहे. त्यांना फारसे सहकारी दोत्रातील माहिती नसल्याने किंवा बाहेरचा प्रवास करी असेल त्यामुळे आपल्या ग्रामीण मागात काही नवीन सेवा सुविधा उपलब्ध असाव्यात हे त्याना वाटत नाही. थोडल्यात असे म्हणता येईल की त्याची विचार करण्याची चाकसबुद्धी असत नाही म्हणूनच त्याना नवीन सेवेबद्दल काही अभिप्राय देता आलेला नाही.

तक्ता कृ.४:१८

वारणा बझारने शोतक-यांच्या सोईसाठी नवीन कोणती वस्तूंची उपलब्धता केली पाहिजे

निवड केलेल्या समासदाना नवीन वाटणाऱ्या सोईचे विवेचन ---

तक्ता क्र.४:१८

कारण	समासदार्ची पते
१. आधुनिक अवजारे - मळणी यंत्र , आषाध फावारणी यंत्र.	११(१५०.५ टक्के)
२. संकरित बियाणे	१०(१४०.२ , ,)
३. शोतीला लागणारे सर्व अवजारे उपलब्ध आहेत.	१७(२४०.२ , ,)
४. पत व्यक्त न करणारे	३२(४५०.५ टक्के)
स्कूण	७०(१०० टक्के)

वारणा बडारने शोतक-यांच्या नवीन सोर्हसाठी आधुनिक अवजारे व मळणी यंत्र, आषाध फावारणी यंत्र उपलब्ध करून थावे असे म्हणाणारे समासद संख्या ११ आहे. तर संकरित बियाणे म्हणारे समासद १० आहेत. तर सध्या शोती उपयोगी वस्त्रू मिळणे असे म्हणारे समासद १७ आहेत. तर नवीन कोणती सेवा अगर वस्त्रू असावी याबदल काहीच पत व्यक्त न करणारे समासद संख्या ३२ आहे. थोड्यात स्त्री समासद यांनी शोतीविषयी आपले पत काहीच व्यक्त करू शाकले नाहीत, तसेच सध्या शोती उपयोगी आवश्यक वाटणारे अवजारे उपलब्ध आहेत.

तक्ता क्रमांक ४:१९

वारणा बडारची आषाध सेवा तुम्हाला पूर्ण वाटते काय ?
निवढ केलेल्या समासदाकडून पते अजमावली ---

तक्ता क्रमांक ४:१९

कारणे	समासदार्ची मते
१०. पूर्ण वाटतात	५१ (७२.६ टक्के)
२०. अपूर्ण वाटतात	१९ (२७.१ , ,)
स्कूण	७० (१०० टक्के)

वारणा बझारची ओषध सेवा पूर्ण आहे असे म्हणणारे समासद संख्या ५१ आहे व अपूर्ण आहे असे म्हणारे समासद संख्या १९ आहे. कारण वारणाकारच्या बाहेरील अन्य ठिकाणच्या डॉक्टरनी लिहून दिलेली ओषधे वारणा बझारमध्ये मिळत नाहीत. फक्त वारणानगरच्या जकळच्या कार्यदोऱ्यातील डॉक्टरनी लिहून दिलेली ओषधे पूणपिणे मिळतात. परंतु सांगली, कोल्हापूर व मिरज सारख्या बाहेरच्या डॉक्टरनी लिहून दिलेली ओषधे पूणपिणे मिळत नाहीत. उदा. चार प्रकारची ओषधे लिहून दिली असतील तर त्यातील एक किंवा दोन मिळतील आणि दोन मिळणार नाहीत म्हणून वारणा बझारने ओषध सेवा वाढविली पाहिजे. तसेच २४ तास सेवा उपलब्ध केली पाहिजे. ओषध ही अत्यावश्यक सेवा आहे, ऐसाधा पेशांटला अचानक ओषध घेण्याची जरारी मासल्यास त्याला ताबडतोब ओषध मिळावे कारण ओषध म्हणजे मनुष्याचा प्राण आहे.